

J. KUMAR INFRAPROJECTS LIMITED

Regd. Off: Unit no 16-A, Andheri Industrial Estate, Veera Desai Road, Andheri
(West), Mumbai: - 400 053

Corp. Off: J. Kumar House, CTS No. 448, 448/1, 449, Subhash Road, Vile Parle (East),
Mumbai - 400 057, Maharashtra. Phone: +91 22 67743555, Fax: +91 22 26730814,
Email: info@jkumar.com, Website: www.jkumar.com, CIN No:
L74210MH1999PLC122886

9th February, 2022

The General Manager
Department of Corporate Services
BSE Ltd
Mumbai Samachar Marg
Mumbai - 400 001
Fax: 2272 2037 / 39 /41/61
Scrip Code: 532940

The Listing Department
National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, Plot No.C/1, G- Block
Bandra- Kurla Complex, Bandra East
Mumbai-400 051
Fax No.26598237/8238
Scrip Name: JKIL

Sub: Newspaper Advertisement - Extract of Un-Audited Financial Results for the
third quarter and nine months ended as on 31st December, 2021

Ref: Regulation 47 of the SEBI(LODR) Regulations, 2015

Dear Sir's,

The Board of Directors at their Meeting held on 8th February, 2022, has *inter alia*,
approved the Un-Audited Financial Results for the third quarter and nine months
ended as on 31st December, 2021


The said un-audited financial results are published in:

1. Financial express (English Newspaper in English Language) and
2. Mumbai Laksdeep (Marathi Newspaper and in Marathi Language)

Further, the Company has also disseminated the above published information on
the Company's website viz., www.jkumar.com.

Kindly acknowledge the receipt.

Yours faithfully
For J. Kumar Infraprojects Ltd


Poornima
Company Secretary



Enclosures: As Above

९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान कृषिक-कृषी तंत्रज्ञान सप्ताह

पुणे, दि. ८(प्रतिनिधी) : कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दरवर्षी कृषिक प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान कृषिक-कृषी तंत्रज्ञान सप्ताह आयोजित केला जाणार आहे. आज देशभरात सुरु असलेल्या शेती विषयक अनेक समस्यावर शेतकऱ्यांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अनेकविध नवीन तंत्रज्ञानाची पाहणी करता येईल, अशी माहिती ग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

जाहीर नोटीस

सर्व लोकांस प्रस्तुत जाहीर नोटीस ने कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. सुखदेवसिंग मेहरसिंग सुरी, (आधार: ८३९०१४८९२५२८) हे रुम/फ्लॅट नं. ३०२, ३ रा माळा, पार्ले अमीत एस. आर. ए. को. ऑफ. हौ. सो. लि., सी. टि. एस. ३०९, जीवन विकास रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७ या मिळकतीचे/रुमचे ताबेदार आहेत. सदर रुम/फ्लॅट नं. ३०२ ही मिळकत माझे अशिलाचे वडील मेहरसिंग दिलीपसिंग सुरी यांच्या मालकीची ही निवेध व बोजाराहीत असल्याने संबंधित मिळकत/रुम ही मे. भाद्वीक इंटर्नॅटिजेस यांच्याकडून दि. ३०.०८.१९९९ रोजीच्या करारान्वये हस्तांतरित केलेली आहे व सदर संबंधीचे शेअर्स सर्टीफिकेट नं. १८ हे मेहरसिंग दिलीपसिंग सुरी यांचे नावे असून ते दि. १०.१०.२०१५ व पत्नी रेखमाकोर मेहरसिंग सुरी दि. २८.११.२०१२ रोजी मयत झाले कारणे व त्यांच्या इच्छापत्रानुसार व त्यांचे कायदेशीर वारसांनी दि. ११.१०.२०१८ रोजी सत्यप्रतीज्ञापत्र तथा एन. ओ. सी. ने माझे अशिल व त्यांचा मुलगा श्री. सुखदेवसिंग सुरी यांचे नावे नाहरकत दिलेले आहे. सदर रुम मिळकतीच्या हस्तांतरणाबाबत खात्री करणे करीता सदर प्रस्तुत नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे.

सबब सदर रुम/फ्लॅट मिळकतीबाबत इतर वारसांचा व कोणाचाही, कुठल्याही प्रकारचा हितसंबंध, दावा असें कारार ग्राहण, दाव, लीज, लीन, जामीन अथवा अन्य कोणत्याही कायदेशीर प्रकारचा हितसंबंध असल्यास सदर प्रस्तुत नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आमचे कार्यालयीन पत्त्यावर संबंधित दस्ताच्या सत्य प्रतीसह संपर्क साधावा. सदर मुदतीत कोणाचीही कसलीही हरकत न आल्यास सदरची मिळकत रुमच्या हस्तांतरणाची कार्यवाही सोसायटी नियमानुसार करू तसेच सदर मुदतीनंतर कोणाचाही कोणत्याही प्रकारची हरकत वा दावा विचारात घेतली जाणार नाही व मुदतीनंतर घेतलेली हरकत आमचे अशिलावर बंधनकारक असणार नाही. कळावे, दिनांक: ०९.०२.२०२२

सही/- (अॅड. सचिन भाऊ गायके) वकील, मुंबई ऊच्च न्यायालय ए-२०, लाल बहादूर, दुबे इस्टेट, मेघवाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०० ०६०.

NOTICE

Asian Paints Limited
Registered Office: Asian Paints House, 6A, Shantilinear, Santacruz (E), Mumbai - 400055

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/misaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Sr. No.	Name[s] of holder[s]	Kind of Securities and face value	Folio No.	No. of Securities	Distinctive number[s]
1	Kamalaavanti Magindas Shah	Equity shares of Rs. 1/-	ANKO098549	2820	15828001 to 15830900

Place: Mumbai Date: 9/2/2022 Applicant: Vikram Varjivandas Shah

परिशिष्ट क्र. १६ (उपविधि क्र. ३५ अन्वये) नोटीस

श्री साई शिवप्रेरणा एसआर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, इमारत क्र.१३, सदानंद हासू, तांडेल मार्ग, श्री साई सुंदर नगर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदनािका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निघन झाले आहे.

मयत सभासदाचे नाव	मृत्यु दिनांक	वारसाचे नाव	रुम नं.
गजानन जयराम कदम	२३/०४/२०१८	शारदा गजानन कदम	१३/७०२

यांनी संस्थेकडे वारस नोंदीणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलाला /मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसादार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनांकापासून ७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुर्तथ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहिल. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या /हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष /सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेल्या तारखेपासून नोंदीसाठी मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल.

ठिकाण: मुंबई
दिनांक: ०९/०२/२०२२

सही/- अध्यक्ष /सचिव

श्री साई शिवप्रेरणा एसआर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.,

TARMAT डॉर्मंट लिमिटेड

(पूर्वी रोमन टार्मेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)
नोंदणीकृत कार्यालय: टॅंक रोड, रान विद्या मार्ग, वागेश्वरी मंदिराजवळ, ऑफ फिल्ट्र सिटी रोड, मलाड (पूर्व), मुंबई-४०० ०६३.
ई-मेल: cs@tarmatlimited.com. वेबसाईट: www.tarmatlimited.com
टेलि: २८४० २१३० / ११८०. फॅक्स: २८४० ०३२२.
CIN : L45203MH1986P1C038535

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार मालमता व दायित्वाचा अहवाल यासह ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, दिनांक १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी १.०० वा. कंपनीच्या संचालक मंडलाची सभा नोंदणीकृत कार्यालयात होणार आहे.

डॉर्मंट लिमिटेडकरिता
सही/-
एस. चक्रवर्ती
कंपनी सचिव

स्थळ: मुंबई
दिनांक: ८-०१-२०२२

NOTICE

Shri Mr. Gathla Krishna Radhiya Rao alias Mr.Krishnarao Radhaiya Gatta, a Member of the Thakur's Blue Heaven Co-operative Housing Society Ltd. having address at B/007, Thakur's Blue Heaven CHS, Opp IDBI bank, Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101 and holding flat No B/007 in the building of the society, died on 05th June, 2021 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of days from the publication of this notice, with copies of such documents and other papers in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 2.00 P. M. to 4.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai Date: 0th February, 2022

For and on behalf of
Thakur's Blue Heaven Co-op.
Housing Society Ltd
Sd/-
Hon. Secretary

ऑथम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन: एमए१११एमएच११८२पीएलसी३१९००८, ई-मेल: info@authum.com, वेबसाईट: www.authum.com
नोंदणीकृत कार्यालय: ७७७, रूहेजा सेंटर, क्रि फेस जर्नल मार्ग, नवीन वाईट, मुंबई-४०००१२. दूर.क्र.:०२२-६७७२९१७७

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात)

तपशील	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेले वर्ष
	३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	३१.१२.२०२०
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्वी) करपूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)	१८५६९.४९	१७११९.२५	१७४२२२.६५
समभाग भांडवल	१५२२९.४४	१६२३७.४२	१६८८६.६४
राखीव (मागील वर्षाचा लेखापरिक्षित ताळेबंदपत्रानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	१५२२९.४४	१६२३७.४२	१६८८६.६४
उत्पन्न प्रतिभाग (रु.५/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	७०४	८६६	६३९
१. मूळ (रु.)	७०४	८६६	६३९
२. सौमिकृत (रु.)	७०४	८६६	६३९

दिप:

- ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०७.०२.२०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. याचे वैधानिक लेखापरिक्षकांद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात येऊन रव्यावर अनेकवदन अहवाल देण्यात आला.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.authum.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- सदर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियम आणि कंपनी (भासतीय लेखापत्राण) अधिनियम, २०१५, सुधारितानुसार कंपनी (भासतीय लेखापत्राण) (सुधारित) अधिनियम, २०१६ नुसार इतर लेखा योजनांअंतर्गत विहित भासतीय लेखापत्राण (इंडरपॅर) नुसार तयार केले आहेत.

मंडळाच्या आदेशान्वये
ऑथम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता
सही/-
अमित डांगी
संचालक व सीएफओ
दिनांक: ०७ फेब्रुवारी, २०२२

NOTICE

Shrimati Late Nayna Shantilal Vora, a Member of the Thakur's Blue Heaven Co-operative Housing Society Ltd. having address at B/005, Thakur's Blue Heaven CHS, Opp IDBI bank, Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101 and holding flat No B/005 in the building of the society, died on 03rd November 2019, without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of days from the publication of this notice, with copies of such documents and other papers in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 2.00 P. M. to 4.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai Date: 9th February, 2022

For and on behalf of
Thakur's Blue Heaven Co-op.
Housing Society Ltd
Sd/-
Hon. Secretary

युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ई-२९/३०, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, तळोजा, नवी मुंबई-४१०२०८.
दूर.:०२२-२७४१२७२८ (१० लाईन्स), फॅक्स:०२२-२७४१२७२५/२७४१०३०८, ई-मेल: uvdh129@gmail.com;
वेबसाईट: www.uvdhl.com, सीआयएन: एल९९९९एमएच१९८पीएलसी०४४१५१५

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित (एकमेव) वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात)

अ. क्र.	संपलेली तिमाही	चालू कालावधी करिता वर्ष ते तारीख आकडे	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही
तपशील	३१.१२.२०२१	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०
१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२९९.८२	७८४.०६	२८८.६०
२. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्वी)	५०.५९	१५९.७५	५२.९९
३. करपूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५०.५९	१५९.७५	५२.९९
४. करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५०.६७	१५९.६५	-७६.७५
५. कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	५०.७५	१६९.२९	-७७.०२
६. समभाग भांडवल	५५९.०५	५५९.०५	४७८.९८
७. राखीव (मागील वर्षाचा लेखापरिक्षित ताळेबंदपत्रानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-
८. उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	१.०१	३.२१	-१.६८

टीप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.uvdhl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता
युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड
सही/-
जगमीत सिंग सभरवाल
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
डीआयएन:००२७०६०७

ठिकाण: मुंबई
दिनांक: ०७.०२.२०२२

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

सीआयएन: यु६५९९एमएच२०१०पीएलसी२४०७०३,
वेबसाईट: homefirstindia.com दूर.क्र.:१२००३०००८४२५, ई-मेल: loanfirst@homefirstindia.com

खासगी व्यवहाराने विक्री सूचना

सिक्कुरिटायझेरान अॅण्ड रिस्कन्ट्रेशन अॅण्ड फिनान्शियल अॅसेट्स् अॅण्ड एफकोसेमेंट अॅण्ड सिक्कुरिटी इंडेस्ट्रि अॅण्ड २००२ (नियम ८(६) अन्वये सूचना) अंतर्गत प्रतिभूत मालमतेची विक्री. खालील व्याखरीकरता हे होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड (होम फर्स्ट) चे प्राधिकृत अधिकारी असून अनुसूचित मालमतेचा ताबा घेतला आहे. कायद्याच्या कलम १३(४) नुसार आमच्याकडे तुम्ही देय असलेले वकबाकी रकमसंदर्भात, ज्यामध्ये आम्ही सूचित केले आहे की, आम्ही आशित मुल्य निश्चितीद्वारे वृत्तपत्रत लिलाव सूचना प्रकाशित केली होती. लिलाव खाली नमुद तारखेला ठेवण्यात आला होता. कोणत्याही बोलिदाराने यत्सकी बोलती न दिल्याने लिलाव झाला नाही.

सर्वसामान्य जननेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खाली अनुसूचित नमुद मालमता जसे आहे जेथे आहे जे आहे या तत्वावर कंपनीची रकम मुक्तकरिता कंपनीला मान्य नियमानुसार खासगी व्यवहाराने विक्रीकरिता उपलब्ध आहे. म्हणून कायद्याच्या तरतुदी आणि त्यातील नियमांतर्गत आम्ही तुम्हाला सूचना देत आहोत की, सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत कंपनीकडे रकम जमा करावी आणि खालील अनुसूचित मालमतेचा ताबा परत घ्यावा अन्यथा मालमतेची विक्री केली जाईल. सदर सूचना संबंधित कायदा व अंमलातील इतर विधी अन्वये कंपनीला उपलब्ध इतर अधिकाराच्या पुर्वग्राह्यांवा आहे.

इच्छुक पक्षकारांनी तपशील/स्पडीकरणाकरिता आणि त्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा. विक्री ही सरफायसी कायद्याच्या तरतुदीअंतर्गत असेल.

अनु. क्र.	ठिकाण	खातेदार/ जामिनदाराचे नाव	मालमतेचे तपशील/मालमतेचे मालक	एकूण धकवाकी रकम मागणी सूचना तारीख(रु.)	विक्री सूचना दिनांक	वृत्तपत्र	ई-लिलावाची तारीख	आरक्षित मुल्य (रु.)	आरक्षित अधिकार्याचे क्रमांक
१	बदलापूर	अब्दुल रशीद, मोहम्मद अहमद	युक्तान-२, ई बिंग, गिब श्रुटी पार्क कॉम्प्लेक्स, सह्ये क्र.१३३, शेल् रेल्वे स्थानकाजवळ, शेल् प., शेल्, महाराष्ट्र-४१०१०१.	९७५,८३१	०७ Jan 22	अॅन्टिक् टार्मन्स व मुंबई लक्षदीप	०७ Feb 22	१,२२२,०००	७०२०२५७१५
२	मुंबई	प्रबिण आर. सिंग, रीमा सिंग	फ्लॅट-०२, बिल्डिंग-९, फ्लाय रेसिडन्सी, नवरत्न रेसिडन्सीजवळ, काका दा दाबा, हाजी मलंग रोड, कल्याण पुर्व, कल्याण-४२१३०६	१,६६८,८७२	०७ Jan 22	अॅन्टिक् टार्मन्स व मुंबई लक्षदीप	०७ Feb 22	१,२५३,६००	९७७०४९१०७३

सरफायसी कायदा २००२ अन्वये १५ दिवसांची वैधानिक विक्री सूचना

कर्जादार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी अनुर्बिणक खर्च आणि तारखेपर्यंत व्याजासह मागणी सूचनेत नमुद केलेली रकम सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत चुकती करण्यासाठी याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे. कसुबावर टरल्यास मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरितवकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह करण्यात येईल.

दिनांक: ०९/०२/२०२२
ठिकाण: बदलापूर, मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी,
होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन क्र. एल७४२१०एमएच१९९९पीएलसी१२२८६६
नोंदणीकृत कार्यालय: १६-ए, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-५३.
दूर.क्र.:०२२-६७७४३५५५, फॅक्स क्र.:२६७३०८१४ वेबसाईट: www.jkumar.com, ई-मेल info@jkumar.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाख)

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेले वर्ष
	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्वी) करपूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)	१६५७३.९३	७७११७.५५	८१६२९.०३
समभाग भांडवल	८२२६.७०	५४२७.३०	६१७९.१२
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु.५/- प्रत्येकी)	५८७०.९३	४९०६.०३	४४९९.१२
१. मूळ (रु.)	५८९०.०२	४९२५.१२	४५५५.३८
२. सौमिकृत (रु.)	३७८३.२८	३७८३.२८	३७८३.२८
अ) मूळ	७.७६	५.४३	५.९४
ब) सौमिकृत	७.७६	५.४३	५.९४

टीप:

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.jkumar.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वरील निष्कर्षांचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि मंगळवार, ०८ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

मंडळाच्या आदेशान्वये
जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडकरिता
जगदिशकुमार एम. गुप्ता
कार्यकारी अध्यक्ष
डीआयएन:०१११२८८७

औरम प्रॉपर्टी लिमिटेड

(पूर्वीची मान्येको लिमिटेड)
सीआयएन: एल७२३०एमएच२०१३पीएलसी२४४८७४
नोंदणीकृत कार्यालय: एमएनडीसी, एमबीपी-पी-१३६, महापे, नवी मुंबई-४०७७१०. दूर.:११-२२-६९५०१८००/३००० १७००,
वेबसाईट: www.aurumproptech.in; ई-मेल: investors.grievances@aurumproptech.in

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

तपशील	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली नऊमाही	संपलेले वर्ष	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्वी #)	८७४	-	११४२	९४३	५३२५
करपूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	(३५६)	-	(८२३)	३८०	३२९०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	(२८६)	-	(६६३)	२३४३२९	२३६८०९
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(२७९)	-	(६७७)	२३६८२९	२३९३१९
समभाग भांडवल	१४३१	-	१४३१		

NMDC Limited
(A Government of India Enterprise)
10-3-311/A, CASTLE HILLS, MASAB TANK, HYDERABAD - 500 028
CIN: L13100TG1956GOI001674

E-AUCTION SALE OF ROUGH DIAMONDS
FROM NMDC DIAMOND MINING PROJECT, MAJHGAWAN, PANNA
NMDC will display lots of rough diamonds of about 8336.45 carats from 11/02/2022 onwards on appointment basis at NMDC Diamond Mining Project, Majhgawan, Panna and Surat to be sold through e-auction conducted by M/s MSTC Limited.
For further details regarding Time of display, E-Auction and admission procedure, buyers may visit NMDC Website: www.nmdc.co.in or CGM, Panna at 07732-271234 or contact DGM (Comt), Panna at mobile no. +91-6266201192 or HO, Hyderabad at mobile no. +91-9490759607 M/s MSTC Limited +91-9650554645/+91-6281048513.

PRAJ INDUSTRIES LIMITED

CIN: L27101PN1985PLC038031
Regd. Office: "Praj Tower", S. No. 274 & 275/2, BHUMKAR CHOWK - HINJEWADI ROAD, HINJEWADI, PUNE - 411 057



EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2021

(Rupees in crores except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31 December 2021 (Unaudited)	Nine Months ended 31 December 2021 (Unaudited)	Quarter ended 31 December 2020 (Unaudited)
1	Total Revenue from operations	585.64	1,504.31	347.78
2	Net profit for the period before tax	50.25	126.83	38.78
3	Net profit for the period after tax	37.05	92.60	28.16
4	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	37.42	90.80	28.70
5	Paid up equity share capital (Face value Rs.2/- each)	36.73	36.73	36.63
6	Earnings per share (of Rs. 2/- each)			
	1. Basic (not annualised)	2.02	5.04	1.54
	2. Diluted (not annualised)	2.02	5.04	1.54

Notes:
1 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 8 February 2022.
2 The group operates only in one segment, i.e. "Process and Project Engineering".
3 The Standalone unaudited financial results for the quarter and nine months ended on 31 December 2021 are summarized below:

Sr. No.	Particulars	Quarter ended 31 December 2021 (Unaudited)	Nine Months ended 31 December 2021 (Unaudited)	Quarter ended 31 December 2020 (Unaudited)
a	Total income from operations	517.64	1,313.96	289.44
b	Net profit for the period after tax	64.10	112.33	25.06
c	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	64.43	110.83	25.39
d	Earnings per share (of Rs. 2/- each)			
	1. Basic (not annualised)	3.49	6.12	1.37
	2. Diluted (not annualised)	3.49	6.12	1.37

4 The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine months ended on 31 December 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 and SEBI circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July 2016. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites at www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website at www.praj.net

SHISHIR JOSHIPURA
CEO AND MANAGING DIRECTOR
DIN: 00574970

Place : Pune
Date : 8 February 2022



www.greenlamindustries.com

GREENLAM INDUSTRIES LIMITED

Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2021

(₹ in lakhs)

S. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Nine Months Ended	Year Ended	Quarter Ended		Nine Months Ended	Year Ended
		31.12.2021	31.12.2020	31.12.2021	31.03.2021	31.12.2021	31.12.2020	31.12.2021	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from Operations	40,676.57	31,531.68	1,13,618.03	1,12,605.20	44,970.95	33,460.34	1,24,001.04	1,19,959.05
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional item)	3,065.93	3,741.56	7,902.03	9,951.07	3,595.76	4,186.39	8,872.00	10,836.51
3.	Net Profit/(Loss) for the Period (before tax and after exceptional item)	3,065.93	3,741.56	7,643.07	8,710.90	3,595.76	4,186.39	8,613.04	9,596.34
4.	Net Profit/(Loss) for the period (after Tax and exceptional item)	2,282.52	2,835.76	5,944.84	6,684.87	2,689.27	3,195.71	6,493.02	7,368.45
5.	Total Comprehensive Income	2,373.28	2,836.56	5,974.41	6,778.57	2,780.03	3,110.38	6,655.30	7,272.74
6.	Equity Share Capital	1,206.82	1,206.82	1,206.82	1,206.82	1,206.82	1,206.82	1,206.82	1,206.82
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	54,633.30	-	-	-	56,140.61
8.	Earnings Per Share (of ₹5/- each) (in ₹)								
	i. Basic	9.46*	11.75*	24.63*	27.70	11.17*	13.24*	27.00*	30.56
	ii. Diluted	9.46*	11.75*	24.63*	27.70	11.17*	13.24*	27.00*	30.56

* Not annualised
1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange's websites i.e. 'www.bseindia.com' and 'www.nseindia.com' and also at the website of the Company at 'www.greenlamindustries.com'.
2. The Company has not discontinued any of its operations during the above periods.

By order of the Board
Saurabh Mittal
Managing Director & CEO
[DIN: 00273917]

Corporate Identity Number: L21016DL2013PLC386045
Registered & Corporate Office: 203, 2nd Floor, West Wing, Worldmark 1, Aerocity, IGI Airport, Hospitality District, New Delhi - 110037, India
Phone: +91-11-42791399; Email: investor.relations@greenlam.com; Website: www.greenlamindustries.com



J. KUMAR INFRAPROJECTS LIMITED
CIN:L74210MH1999PLC122886
Reg. Office: 16-A, Andheri Industrial Estate, Veera Desai Road, Andheri (W), Mumbai - 400 053
Tel: 022-67743555, Fax 022-26730814, Email- info@jkumar.com, Website: www.jkumar.com

EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

(₹ In Lakhs)

Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended
	31-12-2021	30-09-2021	31-12-2020	31-12-2021	31-12-2020	31-03-2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total revenue from operations	96,570.93	77,197.55	81,621.03	2,41,274.81	1,57,885.25	2,57,084.41
Net Profit/ (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	8,226.70	5,427.30	6,171.12	17,925.76	4,413.21	8,856.82
Net Profit/ (Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	8,226.70	5,427.30	6,171.12	17,925.76	4,413.21	8,856.82
Net Profit/ (Loss) for the period After tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	5,870.93	4,106.03	4,491.12	13,187.21	3,120.83	6,391.46
Total Comprehensive Income for the period after tax and Other Comprehensive Income (after tax)	5,890.02	4,125.12	4,555.38	13,244.48	3,313.62	6,538.50
Equity Share Capital	3,783.28	3,783.28	3,783.28	3,783.28	3,783.28	3,783.28
Other Equity (Excluding Revaluation Reserve)						1,84,905.69
Earning per Share (in ₹) Face Value of ₹5/- each						
Basic :	7.76	5.43	5.94	17.43	4.12	8.45
Diluted :	7.76	5.43	5.94	17.43	4.12	8.45

Notes:
1. The Above is an extract of the detailed format of the Unaudited Financial results for the quarter and nine months ended December 31, 2021 filed with the stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the website of the Company at www.jkumar.com and on the website of stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.
2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the company in their respective meetings held on Tuesday February 8, 2022.

By Order of the Board
For J. Kumar Infracore Limited
Jagdishkumar M. Gupta
Executive Chairman
DIN No.: 01112887

Date : February 8, 2022
Place : Mumbai

Trejhara Solutions Limited
CIN: L72900MH2017PLC292340
Regd. Office: Unit No. 601, Sigma IT Park, Plot No. R-203, R-204 T.T.C. Industrial Estate, Rabale, Navi Mumbai - 400701
Phone: +91-22-4040 8080 Fax: +91-22-4040 8081 Email: investor@trejhara.com Website: www.trejhara.com

Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2021

(₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		
		31-Dec-21	30-Sep-21	31-Dec-20	31-Dec-21	31-Dec-20	31-Mar-21
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1,520.58	1,360.43	1,464.91	4,207.24	3,923.56	5,424.83
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	404.40	375.80	430.08	1,119.48	953.00	1,270.91
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	404.40	375.80	430.08	1,119.48	953.00	1,270.91
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	334.64	331.14	322.85	948.08	769.58	1,109.95
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	342.02	336.61	318.69	955.19	751.71	1,088.58
6	Equity Share Capital	1,181.63	1,181.63	1,181.63	1,181.63	1,181.63	1,181.63
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	44,731.24
8	Earnings per equity share (for Continuing and Discontinuing Operations)						
	- Basic (₹)	2.83	2.80	2.73	8.02	6.51	9.39
	- Diluted (₹)	2.83	2.80	2.73	8.02	6.51	9.39

Key numbers of Standalone Financial Results

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		
		31-Dec-21	30-Sep-21	31-Dec-20	31-Dec-21	31-Dec-20	31-Mar-21
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Turnover	1,154.06	916.68	802.60	3,077.21	2,575.40	3,500.76
2	Profit before tax	272.75	67.95	83.36	531.92	343.01	496.83
3	Profit after tax	203.01	48.29	54.68	396.55	258.24	371.17

a) The above is an extract of the detailed format of Statement of unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and nine months ended financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website viz. www.trejhara.com.
b) Figures for previous period / year have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with those of the current quarter.

For Trejhara Solutions Limited
sd/-
Amit Sheth
Chairman & Director
DIN - 00122623

Place : Navi Mumbai
Date : 08th February, 2022

BSE Limited
CIN L67120MH2005PLC155188
(Formerly known as Bombay Stock Exchange Limited)
Registered office: Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai 400001

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2021

(₹ in Lakh)

S. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended	Nine months ended	Quarter ended	Quarter ended	Nine months ended	Quarter ended
		December 31, 2021	December 31, 2021	December 31, 2020	December 31, 2021	December 31, 2021	December 31, 2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Continuing Operation							
1	Total Income	18,069	54,525	13,840	21,861	63,013	16,216
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items and share of net profits of investments accounted for using equity method)	6,226	19,722	2,514	6,603	19,370	2,600
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items and share of net profits of investments accounted for using equity method)	6,226	19,722	2,514	8,293	24,181	3,768
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items and share of net profits of investments accounted for using equity method)	4,138	14,128	2,129	5,858	17,341	3,144
Discontinued Operation							
5	Profit from discontinued operation	-	-	-	-	-	-
6	Net Profit from total operation for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,138	14,128	2,129	5,858	17,341	3,144
	(a) Attributable to the shareholders of the Company	4,138	14,128	2,129	6,129	17,985	3,237
	(b) Attributable to the non controlling interest	-	-	-	(271)	(644)	(93)
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,173	14,203	2,141	5,886	17,493	3,023
	(a) Attributable to the shareholders of the Company	4,173	14,203	2,141	6,161	18,118	3,129
	(b) Attributable to the non controlling interest	-	-	-	(275)	(625)	(106)
8	Equity Share Capital (Face value of ₹ 2 each)	900	900	900	900	900	900
9	Earnings Per Equity Share (Face value of ₹ 2/- each) (not annualised) (in ₹)						
	Continuing Operations						
	(a) Before Exceptional Items						
	- Basic :	9.03	30.84	4.65	13.38	39.26	6.86
	- Diluted :	9.03	30.84	4.65	13.38	39.26	6.86
	(b) After Exceptional Items						
	- Basic :	9.03	30.84	4.65	13.38	39.26	6.86
	- Diluted :	9.03	30.84	4.65	13.38	39.26	6.86
	Total Operations						
	(c) After Exceptional Items						
	- Basic :	9.03	30.84	4.65	13.38	39.26	6.86
	- Diluted :	9.03	30.84	4.65	13.38	39.26	6.86

Notes:
The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended on December 31, 2021. The full format of financial results for the quarter and nine months ended on December 31, 2021 are available on the Company's website at www.bseindia.com and at the website www.nseindia.com of National Stock Exchange of India Limited.
The Board of Directors has recommended issue of 2 (two) bonus equity shares of Rs. 2/- each fully paid up for every 1 (one) current equity share of Rs. 2/- each fully paid up.

For and on behalf of Board of Directors of BSE LIMITED
sd/-
Ashishkumar Chauhan
Managing Director & CEO

Place :- Mumbai
Date : February 8, 2022